

06th February 2026

To,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400051

NSE Symbol: QPOWER

ISIN: INEOSII01026

Dear Sir/ Ma'am,

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy
Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400001

BSE Scrip Code: 544367

Subject: Submission of copy of Newspaper Advertisement dated February 06, 2026

Pursuant to Regulation 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 please find enclosed copy of newspaper publication dated February 06, 2026, in the following newspapers with respect to Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2025, approved at the meeting of Board of Directors held on 04th February 2026:

1. Business Standard (English Newspaper)
2. Kesari (Marathi Newspaper)

Also, this information will be uploaded on the website of the Company at www.qualitypower.com

We request you to take the above on record and treat the same as compliance under the applicable provisions of the SEBI Listing Regulations.

Thanking You,

For QUALITY POWER ELECTRICAL EQUIPMENTS LIMITED

Deepak Ramchandra Suryavanshi
Company Secretary and Compliance Officer
ICSI Membership No.: A27641
Place: Sangli

PUBLIC NOTICE

Commercial Civil Suit No. 171/2023

IN THE COURT OF HON'BLE COMMERCIAL COURT JUDGE (SHRI DR. R.N. KARNAJI SAHEN), DIST. VADODARA, DISTRICT & SESSIONS COURT BUILDING, THIRD FLOOR, COURT ROOM NO. D-19, SR. VACCINE INSTITUTE, DIWALIPURA, VADODARA.

PLAINTIFF:- M/s Chandan Chem Carrying AGE Adult OCCUPATION Business
Through its partner Mrs. Bindhu Francis, IPCL Road, Near Kathiyawadi Hotel, Ranoli, Vadodara-391750
Versus DEFENDANTS M/s Reaction Chemicals Through its partners Mr. Kalpit Tanna 803, Sai Kripa, Plot No. 51, Datta Mandir Road, Dahanukar Wadi, Kandivali West, Mumbai, Maharashtra-400067. Phone No: 9920719777 Email: reactionchemicals@gmail.com

Whereas the PLAINTIFF had instituted Commercial Suit No. 171/2023 for recovery of Rs.18,50,414/- and interest under Commercial Courts Act. You are hereby summoned to cause an appearance to be entered with 30 days from the service hereof, in default whereof the plaintiff will be entitled at any time after the expiration of such 30 days to obtain a decree for the sum of Rs. 18,50,414/- and such sum as prayed for and costs, together with such interest, if any, as the Honourable Court may order.

Given under my hand and seal of the Hon'ble Court dated this 7th day of January 2026.

Prepared By (S. M. Chudasama) Compared by (B.K. Vasava) Signature of Registrar (Ms. Minaxi Vasava) Assistant Registrar Sr. Civil Court, Vadodara.

HERO HOUSING FINANCE LIMITED
Regd. Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057 Phone: 011 49267000, Toll Free Number: 1800 212 8800, Email: customer.care@herofhi.com Website: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148 Contact Address: Shop No. 247, A Bldg. E Near Easias Finance, Next to IC Tower, Ostwal Empire, Bopal West- 401501.

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

(As per Appendix IV rule with sub rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date mentioned below.

The borrower's attention is invited to provisions of sub- section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Loan Account No. Name of Obligor(s)/ Legal Heir(s)/Legal Representative(s) Date of Demand Notice/ Amount as per Demand Notice Date of Possession (Constructive/ Physical)

HHFPLGHOU23000 Daundkar Utam Kashinath, 16-08-2025 Rs.1688142/- as on date 13.08.2025 03.02.2026 (Physical)

Description of Secured Assets/Immovable Properties: All the piece and parcel of Flat No.002, Ground Floor, in building known as 'Kiran Kunj' admeasuring 424 sq. ft. carpet area equivalent to 31.77 sq. mtr carpet area at property bearing Gaonthan Land Bearing Old House No. D-3050 And New House No. 404668 Palghar Nagar Parashad Situated At Vevor, Gaonthan, Village- Vevor, Taluka And Dist- Palghar, Maharashtra-401404.

HHFMUHOU2000024948, Mohammad Khalif Khatir, 16-July-2025 Rs.110894/- 03.02.2026

Anjumayara Khaton, as on date 10.07.2025 (Physical)

Description of Secured Assets/Immovable Properties: All piece and parcel of Apartment No. 101, admeasuring 223.35 sq. ft. i.e. 20.75 carpet area, on 1st Floor, C Wing, Building No.3, of Type -C1B, named 'Radha Residency' and complex known as 'Pawan Vihar Complex' all the sanctioned FSI admeasuring 1743.11 sq.mtr. F.S.I (built up area) Bldg No.3, consisting A-Wing, Type C1A, area admeasuring 598.59 sq.mtr. B Wing, Type A-1, admeasuring 606.39 sq.mtr. C Wing, Type C1B admeasuring 578.13 sq.mtr, constructed on land bearing Gut Survey No.201/ & 203, situated at Village - Nagzara, Tal & Dist Palghar, Maharashtra-401501.

Date: - 06.02.2026 Sd/-
Place: - Palghar Authorised Officer For Hero Housing Finance Limited

Whereas, the undersigned being the authorized officer of the Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 21.11.2025 calling upon the borrower Mrs. Rupali Ramdas Mali (Borrower) and her husband Vilas Vilas (Co-borrower) to repay the amount mentioned in the notice bearing date 15.01.2025/24/- (Rupees Fifteen Lakhs Three thousand Seven Hundred Sixty and Palce Twenty Four only) plus interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The amount remitted after receipt of demand notice dated 21.11.2025 has been duly credited and accounted for in the account of the Borrower.

The borrower having failed to repay the remaining outstanding amount mentioned in the notice dated 21.11.2025, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 04th date of February of the year 2026.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India and amount Rs. 15,03,760.24/- plus interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

Immovable Residential Flat situated at Flat No. 12, 2nd Floor A-wing admeasuring area 662.00 Sq.ft in the building named 'Ravaji Apartment' which is standing on N A land bearing survey No. 81 Hissos No. 0 Admeasuring about 0-10-0 HRP out of 0-20-0 of revenue village Chambhar, Tal - Khalapur, Dist - Raigad - 410202.

Boundaries of the Property As per Search Report As per Valuation Report

North Internal Road Road

South Land Property of Survey No.78 Open Space

East Remaining part of land Survey No.81/0 Survey No. 80

West Internal road & Survey No. 80 Survey No.82

Landmark: Near Bombay Dyeing Society/ Priya High School

Yours faithfully

Date: 04-02-2026

Place: Khalapur

NAME: Shiba Shankar Behera
DESIGNATION: Chief Manager
AUTHORISED OFFICER
Bank of India

For and on behalf of the Board of Directors of
Allied Digital Services Limited

Sd/-
Nehal Shah
DIN:02766841
Whole-Time Director

QR Code

Place: Mumbai

Date: February 04, 2026

QR Code

UTI Asset Management Company Limited

CIN: L65991MH2002PLC137867

Registered Office: UTI Tower 'G' Block, Bandra - Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051.

Website: www.utiimf.com | E-mail: cs@uti.co.in | Tel. No.: 022 6678 6666

OPENING OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI Circular HO/38/13/11(2)/2026-MIRSD-POD/I/3750/2026 dated 30th January, 2026, all shareholders are hereby informed that a special window has been opened for a period of one year, from 5th February, 2026 to 4th February, 2027 to facilitate re-lodgement of transfer requests of physical shares. This facility is available for transfer deeds lodged prior to 1st April, 2019 and which were rejected, returned, or not attended to due to deficiencies in documentation / process / or otherwise.

The securities so transferred (including those requests that are pending with the Company / RTA, as on date) shall be mandatorily credited to the transferee in demat mode and shall be under lock-in for a period of one year from the date of registration of transfer. Such securities shall not be transferred/lien-marked/pledged during the said lock-in period.

Investors who have missed the earlier deadline of 31st March, 2021 are encouraged to take advantage of this opportunity by furnishing the necessary documents to the Company's Registrar to issue and Share Transfer Agent i.e. Kfin Technologies Limited at the address mentioned below:

Ms. Krishna Priya M

Senior Manager-Corporate Registry,

KFin Technologies Limited

Unit: UTI Asset Management Company Limited
Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32,
Financial District, Nanakramguda Serilingampally,
Rangareddy, Hyderabad, Telangana India - 500 032.

Kindly refer the above-mentioned SEBI circular to understand the Compliance requirements to be fulfilled by the investor / transferee.

Members are encouraged to dematerialize their physical equity shares as it will enable the Company to serve them better.

For UTI Asset Management Company Limited

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
Quality Power Electrical Equipments Limited

Sd/-
Thalavaidurai Pandyan

Chairman & Managing Director

DIN: 00439782

Adfactors 75/26

QR Code

Place: Sangli

Date: 06.02.2026

QR Code

For and on behalf of the Board of Directors of
Mahagenco

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

Company Secretary and
Compliance Officer

Date: 5th February, 2026
Place: Mumbai

Membership No.: ACS 21577

For and on behalf of the Board of Directors of
e-Tender Notice

Sd/-
Arvind Patkar

 PSPCL	Punjab State Power Corporation Limited	
Re. Off. - PSEB Head Office, The Mall, Patiala-147001, Corporate Identity Number (CIN): U40109PB2013GOC03318 Website: www.pspcl.in, Mobile No: 95641-10914		
E-Tender Enq. No. 7768/P-1/EMP-13239	Dated: 04-02-2026	
Dy/Chief Engineer Headquarter (Procurement Cell-1) GGSSTP, Roopnagar invites E-Tender ID No. 2026_POWER_159314_1 for Procurement of HRC fuses under EP Group for the year 2026-27. For detailed NIT & Tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 04.02.25 from 05.00 PM onwards. Note:- Corrigendum & addendum, if any will be published online at https://eproc.punjab.gov.in .		
RPT/14/26		1079/12/2025-26/7906

The logo consists of a stylized 'Q' shape with a power plug symbol at the bottom right. Below the 'Q' is the word 'Quality Power' in a bold, sans-serif font.

QUALITY POWER ELECTRICAL EQUIPMENTS LIMITED

CIN: L31102PN2001PLC016455; Regd. Office: Plot No. L-61, MIDC Kupwad Block, Sangli-416436, Tel. No.: 0233-2645432, Website: www.qualitypower.com, E-Mail: cs@qualitypower.co.in

Extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Third Quarter and Nine Months Ended December 31, 2025

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated						(Rs. in Million)	
		Quarter ended		Nine Months Ended		Year ended		Quarter ended		Nine Months Ended		Year ended			
		31-12-2025	30.09.2025	31-12-2024	31-12-2025	31-12-2024	31.03.2025	31-12-2025	30.09.2025	31-12-2024	31-12-2025	31-12-2024	31.03.2025	31-12-2025	31-12-2024
		Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited	Reviewed	Audited
1	Total Income from Operations	592.40	543.09	364.59	1553.88	1102.78	1557.29	2842.90	2188.77	797.38	6972.43	2624.52	3915.56		
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	193.74	173.19	97.05	507.63	289.86	394.44	743.41	443.32	228.42	1629.59	779.20	1122.63		
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	193.74	173.19	97.22	507.63	291.07	394.44	743.41	443.32	218.26	1629.59	766.68	1122.63		
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	145.94	129.28	74.13	383.86	218.02	303.11	627.65	351.67	195.71	1349.96	696.47	1001.49		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	145.93	129.28	74.13	383.88	218.03	303.32	647.39	410.51	221.61	1429.41	726.35	1025.90		
6	Equity Share Capital	774.44	774.44	721.50	774.44	721.50	774.44	774.44	774.44	721.50	774.44	721.50	774.44	721.50	774.44
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	2556.17	-	-	-	-	-	-	3469.40	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)	1.88	1.67	1.02	4.96	3.02	4.17	5.03	3.14	1.92	11.28	6.48	9.10		
	Basic (in ₹):	1.88	1.67	1.02	4.96	3.02	4.17	5.03	3.14	1.92	11.28	6.48	9.10		
	Diluted (in ₹):	1.88	1.67	1.02	4.96	3.02	4.17	5.03	3.14	1.92	11.28	6.48	9.10		

Notes:
1. The above Standalone and Consolidated Financial Result for the third quarter and nine months ended December 31, 2025 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held on February 04, 2026.
2. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015.
The full format of the quarter and nine months ended Unaudited Standalone and Consolidated financial Results are available on the Stock Exchange website (i.e. www.seinida.com and www.seinida.com) and on the Company's website (www.seinida.com).

For and on behalf of the Board of Directors of
Quality Power Electrical Equipments Limited

Sd/-
Thalavaidurai Pandyan
Chairman & Managing Director
DIN: 00439782

Adfactors 783



केनरा बैंक Canara Bank 

भारत सरकार का उत्कृष्टम् A Government of India Undertaking

REGIONAL OFFICE CHH. SAMBHAJINAGAR

Canara Bank, Plot No. 9/12, Vignesh Towers

Callara Bank Plot No. 9-12, Vighnesi Towers,
Surana Nagar, Seven Hills, Jalna Road, Chh. Sambhaji nagar - 431 001

SALE NOTICE

E-AUCTION DATE : 24/02/2026

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT,

**INVITATION OF BIDS / OFFERS
FOR PREMISES ON LEASE**

**INVITATION OF BIDS / OFFERS
FOR PREMISES ON LEASE**

Central Bank of India requires premises in ready possession / ready for possession within 3 months at **Jakadevi** on the ground floor with individual plots of 1000 Sq Feet and above. The total area required in carpet area is approximately 1100 Sq Feet for Branch and on-site will be ATC. No brokers or intermediaries allowed please. Priority will be accorded to Government / Semi Government bodies or public sector undertakings. Kindly download the formats / terms and conditions from www.centralbankofindia.in or collect the same from central office of India Jakadevi Branch Ratnagiri branch / Regional Office at Panaji during office hours. Interested parties should send their proposals in prescribed formats in two separate and sealed covers super script as Technical Bid (Cover-I) and Financial Bid (Cover-II). Tender fees of Rs. 500/- and earnest money Deposit of 10% of the amount of the Bid / Pay Order (separately) for opening of Bid. In India, Panaji, Ratnagiri, Mumbai, etc. Proposals should be enclosed along with Technical Bid. The last date for submission of offers is 05.03.2026 up to 4 p.m. at Regional Office, Panaji or Jakadevi or Ratnagiri branch.

Date: 05.02.2026

Ast. General Manager

FORM NO. INC-26

[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]
 Advertisement to be published in the newspaper for change of registered
 office of the company from one state to another
 Before the Central Government / Regional Director
 Western Region, Mumbai, Maharashtra
 In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013
 and Clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation)
 Rules, 2014
 In the matter of the Change of the registered office of the Company from
 the State of Maharashtra to the National Capital Territory, Delhi
 AND
 In the matter of Quidich Innovation Labs Private Limited,
 a company registered under
 No.6, Keytuo Industrial Estate Kondhwa RD, M.I.D.C. Andheri East,
 Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400059
 CIN: U74120MH2015PTC268800 ...Applicant Company
 Notice is hereby given to the general public that Quidich Innovation Labs Private Limited ("Company" or "Applicant Company") has made an application to the Central Government (Regional Director) under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting of the members of the Company held on February 1, 2016 for Change of its registered office from No.6, Keytuo Industrial Estate Kondhwa RD, M.I.D.C. Andheri East, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400059 in the State of Maharashtra under the jurisdiction of the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra, India to the Third Floor, Interplex, New Delhi-110026 in the National Capital Territory ("NCT") of Delhi under the jurisdiction of the Registrar of Companies, Delhi and Haryana.
 Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca21.nic.in) or in person to the Regional Director or by registered post the written representations supported by an affidavit stating reasons of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Mumbai, Mumbai at the address "Everbest, 5th Floor, 1000 Marine Drive, Mumbai - 400020, Maharashtra" within 14 (Fourteen) days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned above.

FOR AND ON BEHALF OF
QUIDICH INNOVATION LABS PRIVATE LIMITED

Sd/-
Gaurav Anil Patel
 DIRECTOR

Date: February 6, 2026

DIN: 07178873

